

Date :-May 16, 2024

To,
BSE Limited.
Corporate Relation Department,
PhirozeJeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400001.
Maharashtra, India.

Scrip Code: 526125

ISIN: INE00HZ01011

Sub. : Intimation under Regulation 30 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir / Madam

Pursuant to the provisions of Regulation 30 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of newspaper advertisement published on May 16, 2024 of the newspapers Financial Express (English Newspaper) and in Navshakti (Marathi Newspaper) regarding publishing of the Consolidated and Standalone Audited financial results for the quarter and year ended March 31, 2024.


Kindly take the same on record.

Thanking You.

Yours faithfully,

For BN HOLDINGS LIMITED

For BN HOLDINGS LIMITED


Company Secretary & Compliance Officer

REETIKA MAHENDRA
COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

[M.No. ACS48493]

BN HOLDINGS LIMITED
(FORMERLY ARIHANT TOURNESOL LIMITED)

REGD. OFFICE: 217, Adani Inspire-BKC, G Block, BKC Main Road, Bandra Kurla Complex,
Bandra East, Mumbai, Maharashtra - 400051

CIN: L15315MH1991PLC326590

T: +91 22 69123200 | **E:** contact@bn-holdings.com | **W:** www.bn-holdings.com

SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED					
 SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED CIN: L65991MH1994PLC079874 Regd. Off.: 217, 2nd Floor, Swastik Chambers, Near Junction of S.T. & C.S.T. Road, Chembur, Mumbai - 400 071. Email ID: smf@shriramamc.in, Website: www.shriramamc.in					
STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024					
(Rupees in Lakhs)					
Sl. No.	Particulars	Quarter ended March 31, 2024	Year ended March 31, 2024	Quarter ended March 31, 2023	Year ended March 31, 2023
1	Total Income from Operations	199.70	794.12	141.50	573.11
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(233.38)	(680.68)	(181.97)	(447.48)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(233.38)	(680.68)	(181.97)	(447.48)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(240.15)	(685.92)	(94.53)	(403.08)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(236.83)	(680.27)	(95.97)	(405.66)
6	Equity Share Capital	1,301.69	1,301.69	644.32	644.32
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet at the end of the year		6,454.60		(177.35)
8	Earnings Per Equity Share (Face value of ₹ 10/- each) (not annualised for interim results)				
1.	Basic (₹ Per Share)	(1.84)	(7.35)	(1.58)	(6.72)
2.	Diluted (₹ Per Share)	*(1.84)	*(7.35)	*(1.58)	*(6.72)
(*) The impact of potential equity shares on Diluted Earnings per share is anti-dilutive and hence the Diluted Earnings per share is the same as Basic Earnings per share.					
Notes: (1) The above Audited Financial Results of the Company have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of the Directors of the Company at its meeting held on May 15, 2024. The said financial results have been subject to audit by the Statutory Auditors of the Company. (2) The above is an extract of the detailed Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024 are available on the website of BSE www.bseindia.com and on the Company's website www.shriramamc.in .					
By Order of the Board of Directors FOR SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED Sd/- KARTIK JAIN MANAGING DIRECTOR & CEO (DIN No. 09800492)					
Place: Mumbai Date: May 15, 2024					

बैंक ऑफ इंडिया Bank of India <i>Relationships Beyond Banking</i>	
बोझाऊस रोड शाखा: १०८-११०, सेंट एम एफ पांढे चॅरिटेबल ट्रस्ट बिल्डिंग, बोझाऊस रोड, मुंबई - ४००००५. द. क्र. - ०२२-२३६४ ६०९३/२३६९ ७४९८ फॅक्स क्र. - २३६३७४९९, ईमेल: WodehouseRd.MumbaiSouth@bankofindia.co.in (निमय ८१)	
कच्चा सूचना	
ज्याअर्बी, निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडिया, बोझाऊस रोड शाखा सारखे झोमेचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिव्हुटिअव्हेशन अँड रिक्स्ट्रुक्शन ऑफ फायनान्शियल अँडिस्ट अँड एक्सेसिमेंट ऑफ सिव्हुटिअरी इस्ट्रेट अँड, २००२ आणि कलम १३(१२) महाकायता सिव्हुटिअरी इस्ट्रेट (एक्सेसिमेंट) कलम, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०९.०५.२०२३ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. सुशील कुमार पोद्दार, राधाणार येथे, बी-१०७, पहिला मजला, संगीत सीएफएसएल बिल्डिंग क्र. १०३, जेम्स पार्क रोड, भाईर पूर्व, ठाणे ४०१००५ यास सूचनातील नमूद रकम म्हणजेच रु. १६३१५५१.३९/- (रुपये वीस लाख सदसुद्ध हजार एकवो एकेचाळीस आणि सहाश्याणव पैसे मात्र) आणि २४.०४.२०२३ पासूनचे मासिक आधारे ७.८५% दाराने व्याज बी परतणे सदर सूचना प्राप्तीच्या ताख्खामातून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.	
रकमेची परतणेइ करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसाधारण जनेतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कच्चा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर अंशट्या कलम १३ च्या उप-कलम (४) महाकायता सिव्हुटिअरी इस्ट्रेट (एक्सेसिमेंट) कलम, २००२ च्या नियम ८ अन्वये १०.०५.२०२४ रोजी घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनेतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीची रकपात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ इंडिया यांस रु. १६३१५५१.३९/- (रुपये वीस लाख सदसुद्ध हजार एकवो एकेचाळीस आणि सहाश्याणव पैसे मात्र) आणि त्याखालील १०.०३.२०२३ पासूनचे मासिक आधारे ७.८५% दाराने व्याज आणि खर्च आणि प्रभाकराच्या अर्धाने राहील.	
तात्पर्य मनेच्या भरपायाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात अंशट्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. सधेसी अधिनियम अंतर्गत मागणी सूचना जारी करण्यानंतर रकम माही भरल्यास वसुली/वडजेडीच्या वेळी देय रकम ठरविण्यासाठी गणले जाईल.	
स्थायर मिळकतीचे वर्णन	
२६५ चौ. फू. चर्टई क्षेत्र येथे प्लॉट क्र. १०७, १ला मजला, बिल्डिंग क्र. १०, संगीत कॉम्प्लेक्स बिल्डिंग क्र. १० को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, जेम्स पार्क, भाईर पूर्व, ठाणे ४०११०५, नोंदी क्रिचा - ठाणे, श्री. सुशील कुमार पोद्दार आणि श्रीम. कांनन सुशील पोद्दार यांच्या नावे असलेल्या जमीनीच्या विस्ताराचे ते सर्व भाग आणि विभाग आणि सोमाकचः उत्तरीला: वुड फॅक्ट फॅक्टरी, बॅरिंगपोल: ए.विग, पुर्वेला: ई विंग, पश्चिमेकाला: प्लॉट	
दिनांक : १०.०५.२०२४ स्थळ : मुंबई	
सही/- थिरज सिंघल (मुख्य व्यवस्थापक) बँक ऑफ इंडिया	



The spirit of Mumbai
is now 95years old!



www.freepressjournal.in

जाहीर नोटीस

सर्व लोकप्रिय वा नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, गान मोक्ष: गोखिवरे, ता. वसई, जि. पालघर येथील (१) सर्व्हे नं. ७९, हिस्सा नं. १०, क्षेत्र २००० चौ.मीटर, आकाराणी रु. २०.०० पै, आणि (२) सर्व्हे नं. ७९, हिस्सा नं. १२, क्षेत्र २८७०.०० चौ.मीटर, आकाराणी रु. २८७.०० पै, यांपैकी क्षेत्र २२९६.०० चौ.मीटर ही जमीन मिळकत मे. एस. के. युप. ऑफ कंपनी तर्फे प्रोग्रायटर सावित्र जावेद खान, पत्ता - एस. के. बंगला, एकरशरीर सिटी, गोखिवरे (पूर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर यांच्या मार्गदर्शकता व कच्चीवडिव्हाटीची आहे. सदर जमीन मिळकतीच्या शीर्षक मंजुरी प्रमाणपत्र (Title Clearance Certificate) ची आमचे अशिल यांना आवश्यकता आहे. तरी सदर जमीन मिळकतीवर कोणचाही ताण, गाण, दान, अदमादवली, प्रीएशर इवक, वारसा, वंशिय, भाडेपट्टा, लीज, विक्री, सादकरा व अन्य कोणत्याही प्रकारचा इवक, इवकत किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी खालील पर्यावर ही नोटीस परित्यक् झाल्यापासून १५ दिवसांचे आत पुराव्यासह लेखी इवकत घ्यावी अन्यथा कोणाचाही इवक नाही व असल्यास सदरचा इवक त्यांनी सोडून दिलेला आहे असे गृहित धरून पुढील व्यवहार केले जातील आणि नंतर आलेल्या इवकतीची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

सही/-

वकील

अँड. गौरव प्रकाश पै

पत्ता : रिलायबल मेस्ट्रीज, पहिला मजला, आर. डी. बी. आय. बँकेच्या वरती, आचोळे रोड, नालासोपारा (पूर्व), ता. वसई, जि. पालघर - ४०१२०९.

PUBLIC NOTICE

We are Investigating the title of Mr. Parshatam Gelaram Raghani ("Owner") of flat no. 8 admeasuring 1050 square feet carpet area ("Flat") in the "B" wing on the First floor level along with 2 (Two) open car parking spaces ("Car Parking Spaces") in the building known as "Rup Niwas" of Anand-Rup Co-operative Housing Society Limited, standing on Plot Nos. 451-452 bearing CTS No. F-417 TPS II, of Village: Bandra, Taluka: Bandra having address at Junction of 33rd Road & 14th Road, Bandra (W), Mumbai 400050, along with 5 (Five) fully paid up shares of the Society having face value of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each, bearing distinctive Nos. 36 to 40 (both inclusive) ["Shares"] comprised in Share Certificate No. 8 issued by the said Society on 25th March, 1996 ("Share Certificate") along with undivided 1/12th share, right, title and interest in the Transfer of Development Rights of 835 square metres ("Total TDR Rights") loaded for utilization on the plot of the Society under the self re-development scheme of the Society. The said Flat, the said Car Parking Spaces, the said Shares along with pro rata rights out of the said Total TDR Rights alongwith the proportionate right of the Owner in the plot, sinking fund, deposits in the capital property of the Society, herewith collectively referred to as the said "Premises" more particularly described in the Schedule of Property hereunder written. The said Owner has agreed to sell, transfer, convey, grant and demise the said Premises along with all his right, title and interest (present/future) therein to our Client free from all encumbrances.

All persons having any kind of claim/interest in the said Premises or any part thereof, by way of sale, exchange, agreement, contract, gift, lease, lien, charge, mortgage, trust, inheritance, easement, reservation, maintenance or otherwise etc. howsoever /s/ are hereby requested to inform the Client the same known to be in the writing, together with supporting original documents in evidence thereof, within 21 (Twenty one) days from the date of publication of this notice, at our office address, failing which all such claims or demands, if any, of any such person or persons shall be deemed to have been abandoned, surrendered, relinquished, released, waived, and given up and the negotiated purchase transaction in respect of the said Premises hereunder shall be immediately completed by ignoring all/any such claims or demands or no subsequent claims or demands thereafter will be entertained and/or for which our Client/s shall not be responsible in any manner.

SCHEDULE OF PROPERTY

(The Said Premises)
All those pieces and parcel of a residential flat bearing no. 8 admeasuring 1050 square feet carpet area in the "B" wing on the first floor level along with 2 (Two) open car parking spaces in the building known as "Rup Niwas" of Anand-Rup Co-operative Housing Society Limited, standing on Plot Nos. 451-452 bearing CTS No. F-417 TPS II, of Village: Bandra, Taluka: Bandra, having address at Junction of 33rd Road & 14th Road, Bandra (W), Mumbai 400050, along with 5 (Five) fully paid up shares of the Society having face value of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each, bearing distinctive Nos. 36 to 40 (both inclusive) comprised in Share Certificate No. 8 issued by the said Society on 25th March, 1996 along with undivided 1/12th share, right, title and interest in the said Total TDR Rights. Dated this 15th day of May 2024 Sd/-

NIRMAL DEVNANI, Prop. LAWFUL SOLUTIONS
206 DLH Plaza, 2nd Floor, Opp. Shoppers Stop, S V Road, Andheri (W) Mumbai 400 058



Josts

Since 1982

जोस्टस् इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड

सीआयएन क्र. एल२८१००एमएच१९०७पीएलसी०००२५२

नोंदी कालिन्यः ग्रेट सोशल बिल्डिंग, ६०, सर फिरोजशाह मेहता रोड, मुंबई - ४००००१

द. क्र. ११-२२-६२३७८२०० फॅक्स: ११-२२-२२७०४०७९

• वेबसाईट : www.josts.com • ई-मेल : josts@josts.in

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षां करिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रु. लाखांत)

	अंतिम					एकत्रित				
तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
	३१.०३.२०२४	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२३
	लेखापरिश्चित	अलेखापरिश्चित	लेखापरिश्चित	लेखापरिश्चित	लेखापरिश्चित	लेखापरिश्चित	लेखापरिश्चित	लेखापरिश्चित	लेखापरिश्चित	लेखापरिश्चित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	७,१५२	४,४०६	५,२२९	१७,५१३	१६,०५२	६,२३०	४,५४८	५,५२५	१,८८२१	१७,२९९
कालावधीसाठी निव्वळ नफा (तोटा) (कर, अपवाददात्मक आणि/ किंवा अन्य साधारण बाबी पूर्व)	४६३	४५४	३७०	१,३३३	१७२	४२५	४८४	३४१	१,३७०	१,००९
करपूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (अपवाददात्मक आणि / किंवा अन्य साधारण बाबीं नंतर)	४६३	४५४	३७०	१,३३३	१७२	४२५	४८४	३४१	१,३७०	१,००९
करनंतर कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (अपवाददात्मक आणि किंवा अन्य साधारण बाबीं नंतर)	३६३	३०२	२२३	९६८	६९४	३२९	३३३	१९४	९९०	७३१
कालावधीकरिता (एकूण सर्वसाधारण उत्पन्न/कालावधीसाठी नफा / (तोटा) (करनंतर) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न (करनंतर) नंतर)	३४८	२९४	२३३	९५०	६९३	३११	३२५	२९५	९७९	७४१
समभाग भांडवल	९८	९८	९३	९८	९८	९८	९८	९३	९८	९३
राखीव (तालव्येबंद दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वाळू)	-	-	-	६,१७५	४,०३३	-	-	-	५,७०१	३,७३९
प्रत्येकी रु. २/- ची प्रती समभाग प्रानी (वार्षिक) रु.										
(ए) मुलभूत :	७	६	५	२०	१५	७	७	४	२०	१६
(बी) सोम्युक्त :	७	६	५	२०	१५	६	७	४	२०	१६

टिपा:

१. वरील माहिती म्हणजे संचि (सिस्टिम ऑब्जिगेन्स अँड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन्स ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (www.josts.com) वर उपलब्ध आहे.

२. लेखा परीक्षण समितीने वरील निष्कर्ष पुनर्विलोकीत करून विश्वास केली आणि १५ मे, २०२४ रोजी झालेल्या बैठकीत अहवाल मंडळाने ते मंजूर केले.

३. वैधानिक लेखापरिश्चित ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीच्या निष्कर्षांचे लेखापरिश्चित करिता संश्लेषित केलेले अहवाल जारी केली.

४. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी वरील अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केल्यानुसार इंडियन अकाउंटिंग स्टॅन्डर्ड्स (इंड-एएस) सारखेचला त्या अंतर्गत बनवलेले नियम यांनुसार आणि संचि (सिस्टीम ऑब्जिगेन्स अँड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (सुधारित) चे रेग्युलेशन्स ३३ च्या बाबतीत आणि प्रयोग्य असतील त्या प्रामाणत अन्य मान्यताप्राप्त लेखा पध्दती आणि धोरणांनुसार बनवले आहे.

५. "उत्पन्न विभाग" र कंपनीचे विभागय अहवाल इंड एएस-१०८ ला अनुसरून बनविला आहे.

६. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही च्या आकडेवारी हे ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या संपूर्ण वित्तीय वर्षाच्या संदर्भात लेखापरिश्चित आकडेवारी आणि चालू वित्तीय वर्षाच्या तोंडी तमाहीच्या शेवटच्या तालव्य अलेखलेल्या ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत तालव्येरोजीस चालविलोकिरत वित्तीय आकडेवारी दरम्यान मिळालेल्या आकडेवारी प्रतिनिधीत्व आहे.

७. जोस्टस् इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड चा पूर्ण मालकीची उपकंपनी डेव्हिडोस इंजिनिअरिंग लिमिटेड ने साहित्य हाताळणी उपकरणे चा प्रीमिअरड उत्पादन सुविधेच्या पातळी उपन्यादन प्लॉट क्र. एल-५, पाना: पयःपयःदोरी, डेव्हिडोस गाव, मुंबई, महाराष्ट्र येथे १० मे, २०२४ रोजी दु. ३.०० या. सुरू केले. सदर प्लॉटला अंदाजे वार्षिक २,१०० साहित्य हाताळणी उपकरणे उत्पादन करण्यासाठी क्षमता आहे.

८. कंपनीने समभाग आणि वारंट्स च्या डिफरन्स इश्यु मार्च ८, १२,१६,२५,०००/- उभालते आहे आणि सरदर रक्कम ज्या हेतूसाठी उभारले होते त्यासाठी पूर्णपणे उपलब्ध आहे.

९. जेथे आवश्यक आहे तेथे सध्याचे कालावधी/वर्षाचे आकडेवारी च्या सारखा करण्याकरिता मागील कालावधी/वर्षाचे आकडेवारी पुनर्गठित/पुनर्वर्गीकृत केला आहे.

मंडळाच्या आदेशानुसार

जोस्टस् इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड साठी

सही/-

जय प्रकाश अग्रवाल

बीएन होल्डिंग्स लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी	सही/-
अनुभव अण्णावाल	व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ
दिनांक : १५/०५/२०२४	डीआयएन: ०२८०९२१०
ठिकाण: मुंबई	

बी एन होल्डिंग्स लिमिटेड (पूर्वीचे नाव अर्हित टुर्नसॉल लिमिटेड)					
सीआयएन: एल१५३१५एमएच१९११पीएलसी३२६५२०					
नों. कार्यालय: २१७ अदानी, इन्फोपाय-बीकेसी, जी ब्लॉक, बीकेसी मेन रोड, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०० ०५१.					
कॉर्पोरेट पत्ता : १ला मजला, बीएन कॉर्पोरेट पार्क, प्लॉट क्र. १८, नॉयडा १३५, गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश-२०१ ३०४, दू. क्र.: ०२२-६९१२३२०० मोबाईल : + ९१ ९९५८८२२३१०, वेबसाईट : www.bn-holdings.com ई-मेल : corporate@bn-holdings.com					
३१ मार्च, २०२४ रोजी संपलेली तिमाही व वर्षासाठी लेखापरिश्चित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे विवरण					
(रु. लाखांत)					
अनु. क्र.	तपशील	अलिप्त			
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
		३१.०३.२०२४	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२३
		लेखापरिश्चित	लेखापरिश्चित	लेखापरिश्चित	लेखापरिश्चित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	७०८.८०	-	०.०८	७०८.८०
२	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवाददात्मक आणि/किंवा अन्यसाधारण बाबींपूर्व)	(१०.९६)	(१२५.९२)	(८.७६)	(३१२.४९)
३	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा अन्यसाधारण बाबींनंतर)	(१०.९६)	(१२५.९२)	(८.७६)	(३१२.४९)
४	कालावधीसाठी कोरस निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा अन्यसाधारण बाबींनंतर)	(१०.९६)	(१२५.९२)	(८.७६)	(३१२.४९)
५	कालावधीसाठी एकूण सर्व समावेशक उत्पन्न/(तोटा) (कालावधीसाठी नफा/(तोटा) (कोरस) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न (कोरस) धरून)	(१०.९६)	(१२५.९२)	(८.७६)	(३१२.६३)
६	भरणा झालेले समभाग भांडवल (पूर्ण भरणा झालेले प्रत्येकी रु. १० चे सममुल्य)	१८९.८३	१८९.८३	१८९.८३	१८९.८३
७	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिश्चित तालेबंदीत दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वाळू)				६,११७.२७
८	प्रती समभाग प्रानी (प्रत्येकी रु. १०/- चे) (अवशिष्ट व वंडिश कामकाजासाठी) (अवशिष्ट)	(०.९२)	(१.२७)	(०.०९)	(३.१६)
९	मुलभूत (रु.) सीम्युक्त (रु.)	(०.६०)	(१.०८)	(०.०९)	(२.०६)
१०					
११					
१२					
१३					
१४					
१५					
१६					
१७					
१८					
१९					
२०					
२१					
२२					
२३					
२४					
२५					
२६					
२७					
२८					
२९					
३०					
३१					
३२					
३३					
३४					
३५					
३६					
३७					
३८					
३९					
४०					
४१					
४२					
४३					
४४					
४५					
४६					
४७					
४८					
४९					
५०					
५१					
५२					
५३					
५४					
५५					
५६					
५७					
५८					
५९					
६०					
६१					
६२					
६३					
६४					
६५					
६६					
६७					
६८					
६९					
७०					
७१					
७२					
७३					
७४					
७५					
७६					
७७					
७८					
७९					
८०					
८१					
८२					
८३					
८४					
८५					
८६					
८७					
८८					
८९					
९०					
९१					
९२					
९३					
९४					
९५					
९६					
९७					
९८					
९९					
१००					

विवरणांक : १५/०५/२०२४

टिकाणा : मुंबई

बीएन होल्डिंग्स लिमिटेड या संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

सही -

अनुभव अगरवाल

व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ

डॉआयएचए : ०८०९२२९१

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following Share Certificates for 71 Equity shares of Face Value Rs. 10/- (Rupees Ten only) each with **Folio No. 0143225441 of Reliance Industries Limited**, having its registered office at Maker Chambers IV, 3rd Floor, 222 Nariman Point, Mumbai, Maharashtra – 400021 registered in the name of **DAIZY HOSHANG DABDI & TEHMINA BARJOR DABDI** have been lost. **DAIZY HOSHANG DABDI** has applied to the company for issue duplicate certificates. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice.

Folio	No. of Shares	Certificate no.	Distinctive Nos From - To
014325441	60	66660689	6875973654-6875973713
014325441	4	5442026	88616541-88616544
014325441	5	3381407	51261558-51261562
014325441	2	6724390	140059902-140059903
Date: 16/05/2024		DAIZY HOSHANG DABDI	
Place: Mumbai			

22

FINANCIAL EXPRESS

PUBLIC NOTICE


Notice is hereby given that the following Share Certificates for 184 Equity Shares of Rs.10/- (Rupees ten only) each with Folio No. 005014956 of **Reliance Industries Limited**, having its registered office at Maker Chambers IV, 3rd Floor, 222 Nariman Point, Mumbai, Maharashtra-400021 registered in the name **TEHMINA BARJOR DABDI** and **DAIZY HOSHANG DABDI** have been lost. **DAIZY HOSHANG DABDI** has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice

Folio	Certificate no.	Distinctive Nos From - To	No. of Shares
005014956	66665985	6875951964-6875952089	126
005014956	51380284	1176732237-1176732240	4
005014956	10400718	186354153-186354162	10
005014956	6502262	136886139-136886147	9
005014956	3210167	50176843-50176847	5
005014956	2269245	44462207-44462220	14
005014956	1136176	26741672-26741682	11
005014956	750229	18190670-18190674	5
Date: 16/05/2024		DAIZY HOSHANG DABDI	
Place: Mumbai			

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that share cert. no. 5251840, dist. no. 1141311411 to 1141312790 for 1380 Sh. under Folio no. HLL2917707 in name of Prem Nath Kapoor issued by Hindustan Unilever Ltd. have been lost & I have applied to Company to issue duplicate certs. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Co. at its Regd. Off. at Unilever House, B. D. Sawant Marg, Chakala, Andheri (East), Mumbai – 400099 within 21 days from this date, else the Co. will proceed to issue duplicate certs. without further intimation.

PREM NATH KAPOOR



GLENMARK PHARMACEUTICALS LIMITED

Registered Office: B/2, Mahalaxmi Chambers, 22, Bhulabhai Desai Road, Mumbai - 400 026;
Corporate Office: Glenmark House, B. D. Sawant Marg, Chakala, Off. Western Express Highway, Andheri (E), Mumbai - 400099.
Phone No.: +91 22 4018 9999 Fax No.: +91 22 4018 9986
Website: www.glenmarkpharma.com
Email: complianceofficer@glenmarkpharma.com
CIN: L24299MH1977PLC019982

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of Glenmark Pharmaceuticals Limited will be held on Friday, May 24, 2024, inter-alia, to consider and approve the Standalone and Consolidated Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2024 and to consider and recommend dividend, if any, on Equity Shares for the quarter and year ended March 31, 2024.

The intimation is also available on the website of the Company at www.glenmarkpharma.com and on the website of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed at www.bseindia.com & www.nseindia.com.

For Glenmark Pharmaceuticals Limited

Place : Mumbai Sd/-
 Date : May 15, 2024 Harish Kuber
 Company Secretary & Compliance Officer



KDDL LIMITED

(CIN : L33302HP1981PLC008123)
 Regd. Office: Plot No. 3, Sector – III, Parwanoo, Distt. Solan (H.P.) - 173220
 Tel.: +91 172 2548223 / 24 Fax : +91 172 2548302
 Website: www.kddl.com ; Email id: investor.complaints@kddl.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH, 2024

(Rs. in Lakhs except earnings per share)							
S. No.	Particulars (Refer notes below)	Standalone			Consolidated		
		Quarter ended 31 March, 2024	Correspond -ing Quarter ended 31 March, 2023	Year to date figures for the current period ending 31 March, 2024	Quarter ended 31 March, 2024	Correspond -ing Quarter ended 31 March, 2023	Year to date figures for the current period ending 31 March, 2024
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total income from operations	28284	8759	55370	35693	30645	141977
2	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional items and/or extraordinary items)	19581	1697	25402	4697	2983	18624
3	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities before tax (after exceptional items and/or extraordinary items)	19581	1697	25402	4697	2983	18624
4	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities after tax (after exceptional items and/or extraordinary items)	17662	1267	22006	3481	2126	13745
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period (comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	17670	1289	21916	3308	2103	13604
6	Paid-up equity share capital (Face value in Rs 10 per share)	1254	1254	1254	1254	1254	1254
7	Earnings per share (of Rs 10/- each) (not annualized):						
	(a) Basic (Rs)	140.87	9.97	175.52	20.40	12.71	81.90
	(b) Diluted (Rs)	140.87	9.97	175.52	20.40	12.71	81.90

Notes:

- The above Audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14 May 2024. The Audited financial results for the current quarter and year ended 31 March 2024 have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company. The unmodified review report of the Statutory Auditors is being filed with the BSE and National Stock Exchange.
- The above is the extract of the detailed format of the Audited quarterly and annual financial result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited financial results are available on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and the company's website www.kddl.com

For and on the behalf of Board of Directors

Yashovardhan Saboo
 (Chairman and Managing Director)
 DIN-00012158

Place : Chandigarh
 Date : 14 May, 2024

A TATA Enterprise

TRF LIMITED

TRF

Regd. Office : 11, Station Road, Burnamites, Jamshedpur - 831 007

CIN : L74210JH1962PLC000700

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2024

Sl. No.	Particulars	Quarter ended 31.03.2024	Quarter ended 31.03.2024	Quarter ended 31.03.2023	Rs. lakhs
		Unaudited	Audited	Unaudited	
1.	Total Income from operations (Net)	3,800.45	13,995.92	3,889.27	
2.	Net Profit / (Loss) from ordinary activities before exceptional items, tax & including discontinued operation	629.86	4,015.51	92.24	
3.	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax and Minority Interest including discontinued operation	629.64	3,460.41	730.89	
4.	Other Comprehensive Income	(205.22)	747.56	(148.14)	
5.	Total Comprehensive Income (Comprising Profit / (Loss) after tax, Minority Interest and Other Comprehensive Income (after tax)) including discontinued operation	24.42	4,207.97	582.75	
6.	Paid up Equity Share Capital	1,100.44	1,100.44	1,100.44	
7.	Earning / (Loss) per share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operation) - not annualised (Rs)	5.73	31.45	6.65	
8.	Diluted Earning / (Loss) per share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operation) - not annualised (Rs)	5.73	31.45	5.80	

Notes :

1. The information of the Company on standalone basis is as follows :

Sl. No.	Particulars	Quarter ended 31.03.2024	Quarter ended 31.03.2024	Quarter ended 31.03.2023	Rs. lakhs
		Unaudited	Audited	Unaudited	
1.	Total Income from operation (Net)	3,800.45	13,995.92	3,889.27	
2.	Net Profit / (Loss) before exceptional items & tax	412.35	3,929.44	663.30	
3.	Other Comprehensive Income	(83.71)	(250.72)	(92.97)	
4.	Total Comprehensive Income (Comprising Profit / (Loss) after tax and Other Comprehensive Income (after tax))	328.64	4,408.95	1,239.92	
5.	Basic EPS - not annualised (Rs)	3.75	42.34	12.11	
6.	Diluted EPS - not annualised (Rs)	3.75	42.34	10.86	

2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Company's website www.trf.co.in and also on the web sites of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

3. (a) Other Income of the Company includes amounts aggregating to Rs. 1,105.44 lakhs during the year ended March 31, 2024 and Rs. 3,949.79 lakhs during the year ended March 31, 2023 (Rs. 89.77 lakhs during the quarter ended March 31, 2024. Rs. 67.04 lakhs during the quarter ended December 31, 2023. Rs. 743.32 lakhs during the quarter ended March 31, 2023) which are in the nature of liabilities no longer required written back.

(b) Other Expenses of the Company includes loss allowance (Reversal of loss allowance) relating to debts and other receivables (net) aggregating to (Rs. 1,521.86 lakhs) during the year ended March 31, 2024 and Rs. 24.68 lakhs during the year ended March 31, 2023. (Rs. 356.05 lakhs) during the quarter ended March 31, 2024. (Rs. 1,039.22 lakhs) during the quarter ended December 31, 2023 and Rs. 261.80 lakhs during the quarter ended March 31, 2023.

4. Figures for the previous periods have been regrouped and reclassified to conform to classification of current period, where ever necessary for better presentation.

For and on behalf of the Board

Sd/-

Umesh Kumar Singh

Managing Director

Jamshedpur

May 15, 2024

BN HOLDINGS LIMITED

(FORMERLY ARIHANT TOURNESOL LIMITED)

CIN : L15315MH1991PLC326590

Regd. Office : 217 Adani, Inspire-BKC, Situated G Block, BKC Main Road, Bandra Kuria Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra 400051

Corporate Address : 1st Floor, BN Corporate Park, Plot No. 18, Noida 135, Gautam Buddha Nagar, Uttar Pradesh -2013040 Tel:-022-69123200 Mobile +91 9958822310 :
 Website : www.bn-holdings.com : Email: corporate@bn-holdings.com

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024						
(Rs. in Lacs)						
Sr. no.	Particulars	Consolidated				
		Quarter Ended			Year Ended	
		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
		Audited	Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from operations	708.80	-	0.08	708.80	0.08
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	(90.83)	(125.92)	(8.76)	(312.49)	(22.09)
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(90.83)	(125.92)	(8.76)	(312.49)	(36.97)
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(90.83)	(125.92)	(8.76)	(312.49)	(36.97)
5	Total Comprehensive Income/(Loss) for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(90.97)	(125.92)	(8.76)	(312.63)	(36.97)
6	Equity Paid up Share Capital (Par value of Rs. 10/- each fully paid up)	989.83	989.83	989.83	989.83	989.83
7	Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year)				6,117.27	(1,045.09)
8	Earnings per share (Par value of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations) (Not annualised) :					
	Basic (Rs)	(0.92)	(1.27)	(0.09)	(3.16)	(0.37)
	Diluted (Rs)	(0.60)	(1.08)	(0.09)	(2.06)	(0.37)

- The audited consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2024 have been approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 15, 2024. The Company confirms that its Statutory Auditors, JSMG & Associates have issued audit report with unmodified opinion on the standalone financial results for the quarter and year ended March 31, 2024
- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and on the Company's website at www.bn-holdings.com
- Figures for the previous period have been regrouped wherever necessary, to conform to the current period's classification.
- The information presented in the financial results is extracted from the audited consolidated financial results, which have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as Amended) and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

For and on behalf of the Board of Directors

BN HOLDINGS LIMITED

Sd/-

Anubhav Agarwal

Managing Director & CEO

DIN:02809290

Date: 15/05/2024

Place: Mumbai

BN HOLDINGS LIMITED

(FORMERLY ARIHANT TOURNESOL LIMITED)

CIN : L15315MH1991PLC326590

Regd. Office : 217 Adani, Inspire-BKC, Situated G Block, BKC Main Road, Bandra Kuria Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra 400051

Corporate Address : 1st Floor, BN Corporate Park, Plot No. 18, Noida 135, Gautam Buddha Nagar, Uttar Pradesh -201304 Tel: Tel:-022-69123200 Mobile +91 9958822310 :
 Website : www.bn-holdings.com : Email: corporate@bn-holdings.com

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024						
(Rs. in Lacs)						
Sr. no.	Particulars	Standalone				
		Quarter Ended			Year Ended	
		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
		Audited	Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from operations	708.80	-	0.08	708.80	0.08
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	(90.96)	(125.92)	(8.76)	(312.62)	(22.09)
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(90.96)	(125.92)	(8.76)	(312.62)	(36.97)
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(90.96)	(125.92)	(8.76)	(312.62)	(36.97)
5	Total Comprehensive Income/(Loss) for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(90.96)	(125.92)	(8.76)	(312.62)	(36.97)
6	Equity Paid up Share Capital (Par value of Rs. 10/- each fully paid up)	989.83	989.83	989.83	989.83	989.83
7	Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year)				6,117.27	(1,045.09)
8	Earnings per share ((Par value of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations) (Not annualised) :					
	Basic (Rs)	(0.92)	(1.27)	(0.09)	(3.16)	(0.37)
	Diluted (Rs)	(0.60)	(1.08)	(0.09)	(2.06)	(0.37)

- The audited standalone financial results for the quarter and year ended March 31, 2024 have been approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 15, 2024. The Company confirms that its Statutory Auditors, JSMG & Associates have issued audit report with unmodified opinion on the standalone financial results for the quarter and year ended March 31, 2024
- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and on the Company's website at www.bn-holdings.com
- Figures for the previous period have been regrouped wherever necessary, to conform to the current period's classification.
- The information presented in the financial results is extracted from the Audited Standalone financial results, which have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as Amended) and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

For and on behalf of the Board of Directors

BN HOLDINGS LIMITED

Sd/-

Anubhav Agarwal

Managing Director & CEO

DIN:02809290